



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ९५ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२३ ऑगस्ट, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९५ वी बैठक मंगळवार, दि.२३ ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
४)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
५)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
६)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] १६ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: १६ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[२ (१)] १२ व्या दीक्षांत समारंभात मार्च / एप्रिल, २०१६ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब विद्या परिषदेच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी - प्रस्तुत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पदव्या, पदविका प्रमाणपत्रे, विद्यावाचस्पती पदवी प्रदान करणे याबाबत महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ च्या कलम ९६(१) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे. त्या अनुषंगाने दि.१९/८/२०१६ रोजी झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीतील ठराव क्रमांक १६७ नुसार शिफारस करण्यात आलेली आहे.

कलम ९६(१)	"व्यवस्थापन परिषदेस, विद्यापरिषदेकडून शिफारस करण्यात येतील अशा पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे व विद्याविषयक इतर विशेषोपाधी सुरु आणि प्रदान करता येतील"
--------------	---

वरील महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतूद विचारात घेता मार्च / एप्रिल, २०१६ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याची बाब महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ९६(१) नुसार विद्या परिषदेच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: १२ व्या दीक्षांत समारंभात मार्च / एप्रिल, २०१६ अखेर सर्व विद्याशाखेच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या व ऑक्टोबर / नोव्हेंबर, २०१६ अखेर पर्यंत विद्यावाचस्पती पदवी संपादित करणाऱ्या स्नातकांना पदव्या, पदविका, प्रमाणपत्रे प्रदान करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (२)] सोलापूर विद्यापीठात नियमित एम. ए. भाग १ व २ जनसंज्ञापन (Mass Communication) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "कु. प्रिया लक्ष्मण कदम सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्याकरिता रु.१,०५,०००/- प्राप्त देणगी स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) नुसार मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: श्री. लक्ष्मण शंकर कदम व सौ. शालन लक्ष्मण कदम यांनी सोलापूर विद्यापीठातून नियमित एम. ए. भाग १ व २ जनसंज्ञापन (Mass Communication) या विषयामधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थिनीस सन २०१५-१६ पासून प्रत्येक वर्षी "कु. प्रिया लक्ष्मण कदम सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.१९/०८/२०१६ रोजीच्या पत्रासोबत रु.१,०५,०००/- (अक्षरी एक लाख पाच हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

श्री. लक्ष्मण शंकर कदम व सौ. शालन लक्ष्मण कदम यांच्याकडून सुवर्णपदकासाठी रु.१,०५,०००/- (अक्षरी एक लाख पाच हजार रुपये फक्त) इतकी रक्कम देणगी म्हणून धनादेशाद्वारे स्विकारण्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम १४(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा.कुलगुरुमहोदयांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राप्त झालेला धनादेश वित्त व लेखा विभागास जमा करण्यात आला असून रु.१,०५,०००/- इतक्या रकमेची पावती क्र.८७०८ दि.२२/०८/२०१६ अन्वये वित्त व लेखा विभागाने अभ्यासमंडळे विभागाकडे जमा केलेली आहे.

सबब, मा.कुलगुरु महोदयांनी वरीलप्रमाणे केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[२ (३)] बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी:- मा.सचिव, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी यांच्याकडून संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता.

संस्थेचे नाव	जे महाविद्यालय बंद करावयाचे आहे त्या महाविद्यालयाचे नांव	बंद करावयाचे वर्ष	महाविद्यालयात सुरु असलेले अभ्यासक्रम	अनुदानाचा प्रकार
बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी, ता.बार्शी, जि.सोलापूर.	श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी, ता.बार्शी, जि.सोलापूर.	शै.वर्ष २०१६-१७ पासून	बी.एड.	कायम विनाअनुदानित

उक्त संस्थेच्या संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी या महाविद्यालयास एन.सी.टी.ई. पत्र क्र.WRC/५-६/१०९/२००८/४५६८०, दि.२३/१०/२००८ अन्वये मान्यता मिळाली होती. प्रस्तुत विद्यापीठाने एन.सी.टी.ई. मान्यता व मुंबई उच्च न्यायालय WRIT PETITION No.७०२४ OF २००९ च्या निकालास अनुसरून सदर महाविद्यालयास स्थानिक चौकशी समितीच्या अटीपूर्ततेच्या अधिन राहून, महाराष्ट्र शासनाची मान्यता घेण्याच्या अटीवर व कायम स्वरुपी प्राचार्य, प्राध्यापक भरण्याच्या व कॉलेजची वेबसाईट सुरु करण्याच्या अटीवर शै.वर्ष २००९-१० पासून कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता दिलेली होती.

परंतु एनसीटीई रेग्युलेशन २०१४ मध्ये ५०० चौरस मीटर इमारतीचे बांधकामात वाढ करावी असे नमुद केले आहे. वाढीव बांधकामास परवानगी मिळू शकत नाही. तसेच महाविद्यालय स्थलांतरीत करण्यासाठी विद्यापीठाकडून 'ना-हरकत प्रमाणपत्र' मिळू शकत नसल्याने संस्थेने संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे प्राप्त प्रस्तावात नमुद केले आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२ (महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त परिसंस्था बंद करणे) मधील तरतूदीची छायांकित प्रत व तद्अनुषंगिक परिनियम ३७४ ते ३८० ची छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे.

उपरोक्तप्रमाणे संस्थेकडून संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय बंद करण्याबाबत प्राप्त झालेल्या

प्रस्तावासंदर्भात संबंधित महाविद्यालयाला भेट देवून आवश्यक ती चौकशी करुन सविस्तर अहवाल सादर करण्यास्तव महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२(३) अन्वये खालील समिती सदस्यांची स्थानिक चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती.

- १) प्राचार्य डॉ. एस.बी. क्षिरसागर (अध्यक्ष)
- २) प्राचार्य डॉ. एस.एस. गणपूर (सदस्य)
- ३) प्राचार्य डॉ. आर.एस. हिरेमठ (सदस्य)

सदर समितीने उपरोक्त महाविद्यालयास भेट देऊन सविस्तर अहवाल विद्यापीठाकडे सादर केला असून उक्त संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याची शिफारस केलेली आहे.

त्याअनुषंगाने महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ९२ (३) (४) मधील तरतुदीन्वये श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय बंद करण्याची बाब दि.१९/०८/२०१६ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, विद्या परिषदेने ठराव क्र.६१ अन्वये बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै.वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: बार्शी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या संस्थेचे संचलित श्रीमान भाऊसाहेब झाडबुके शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालय, बार्शी हे महाविद्यालय शै. वर्ष २०१६-१७ पासून बंद करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (४)] पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यम पुस्तके छपाई करुन घेण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील बी. ए., बी. एस्सी. व बी. कॉम. भाग - २ व अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तकाची छपाई करुन ती रु.५०/- प्रती पुस्तक प्रकाशन विभागामार्फत विक्रीद्वारे महाविद्यालयास पुरवली जातात. सदरची पुस्तके संपल्याने छपाई करुन घेण्यासाठी मा.कुलगुरु महोदय यांच्या मान्यतेने संबंधित फर्मकडून दरपत्रके मागविण्यात येवून व दरपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानुसार एकूण पाच फर्मकडून दरपत्रके प्राप्त झाली आहेत. सोबत तौलनिक तक्ता जोडला असून न्यूनतम दर असलेले फर्म मे. प्राजक्ता एंटरप्राईजेस, सोलापूर यांच्याकडून खालील पुस्तके छपाई करावयाची आहेत.

अ.क्र.	माध्यम	छपाईच्या प्रती	दर प्रति पुस्तक	एकूण रुपये
१)	मराठी माध्यम	५,०००	रु.१४.२०/-	७१,०००/-
२)	इंग्रजी माध्यम	३,०००	रु.१५.९०/-	४७,७००/-
एकूण रुपये				१,१८,७००/-

पुस्तके छपाईचा खर्च हा वित्त व लेखा विभागाकडील "Printing for Publication Ex." Budget Provision Rs.२,००,०००/- या अंदाजपत्रकीय शिर्षकाच्या तरतूदीतून होणार आहे.

सबब, पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी पुस्तके मे. प्राजक्ता एंटरप्राईजेस, सोलापूर यांच्याकडून वरील दराने छपाई करुन घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यम पुस्तके मे. प्राजक्ता एंटरप्राईजेस, सोलापूर यांच्याकडून खालील दिलेल्या दराने छपाई करुन घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	माध्यम	छपाईच्या प्रती	दर प्रति पुस्तक	एकूण रुपये
१)	मराठी माध्यम	५,०००	रु.१४.२०/-	७१,०००/-
२)	इंग्रजी माध्यम	३,०००	रु.१५.९०/-	४७,७००/-
एकूण रुपये				१,१८,७००/-

[२ (५)] सोलापूर विद्यापीठात ललित कला विभाग आणि नाट्यशास्त्र अशी दोन स्वतंत्र विभाग सुरु करण्याची विद्या परिषदेची शिफारस विचारार्थ.

(टिपणी - प्रा. अजय दासरी अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर यांनी दि. १४/०७/२०१६ रोजीच्या पत्रानुसार सोलापूर शहर आणि जिल्हा हे सांस्कृतिक केंद्र बनले असून या जिल्ह्यातून अनेक लेखक, साहित्यिक, नाट्य, नृत्य संगीत व सिनेकलावंत निर्माण झाले आहेत. परंतु या कलावंतांसाठी स्वतंत्र ललित कला विभागाची आणि तंत्रशुद्ध व शैक्षणिक नियमित अभ्यासक्रमाची सोय नसल्याने हे कलावंत आपल्या कलागुणांना अनुसरून तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यापासून वंचित रहात आहेत तरी सोलापूर विद्यापीठ येथे भविष्यात नवकलावंतांसाठी ललित कला विभाग स्वतंत्रपणे सुरु व्हावे, अशी मागणी केली आहे. या मागणीस नाट्य परिषदेने ठराव क्र.०५ नुसार मंजूरी दिली आहे. तर मा. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यांच्या १२ जुलै, २०१६ रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठात ललित कला सुरु करणेबाबत मा. कुलगुरु महोदयांना विनंती केली आहे.

तसेच मा. आमदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यांचे पत्र क्र.००१/१६७७ दि.१२ जुलै, २०१६ अन्वये स्वतंत्र नाट्यशास्त्र विभागही सुरु करावे, कारण सोलापूर जिल्ह्यातील कलावंतांसाठी स्वतंत्र नाट्यशास्त्र विभागाची आणि तंत्रशुद्ध व शैक्षणिक नियमित अभ्यासक्रमाची सोय नसल्याने हे कलावंत आपल्या कलागुणांना अनुसरून तंत्रशुद्ध शिक्षण घेण्यापासून वंचित रहात आहे. आणि सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रातील दर्जेदार व गुणवत्ताप्रधान कलावंत निर्माण व्हावेत यासाठी नाट्यशास्त्र विभाग सुरु करावे असे मा. कुलगुरु महोदयांना विनंती केली आहे.

विद्यापीठ परिसरात नवीन विभाग सुरु करण्याबाबत महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ३० (क) मध्ये अशी तरतूद आहे की, "पदवी, पदविका, प्रमाणपत्रे व इतर विद्याविषयक विशेषोपाधी सुरु करण्यासंबंधी व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करणे" कलम ३० (ड) मध्ये अशी तरतूद आहे की, "विद्यापीठामध्ये संचलित महाविद्यालये, प्रशाळा विभाग उच्च शिक्षण व संशोधन विशेषीकृत अभ्यास परिसंस्था, विद्याविषयक सेवा युनिटे, ग्रंथालय, प्रयोगशाळा व संग्रहालये स्थापन करण्यासंबंधात प्रस्ताव तयार करणे अशी तरतूद आहे."

त्यानुसार हा विषय विद्या परिषदेच्या दि. १९/०८/२०१६ च्या बैठकीत विषय क्र. १६८ नुसार सादर केला असता, ललित कला विभाग आणि नाट्यशास्त्र विभाग अशी दोन स्वतंत्र विभाग सुरु करण्याबाबत विद्यापरिषदेने व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम २८ (बी) नुसार विद्यापरिषदेची शिफारस विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठात ललित कला विभाग आणि नाट्यशास्त्र अशी दोन स्वतंत्र विभाग सुरु करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (६)] प्रवेश, परीक्षा व इतर फी च्या रकमा ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी Billdesk या अॅग्रीगेटर संस्थेबरोबर करार करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठा अंतर्गत होणाऱ्या प्रवेश, परीक्षा, पदवीप्रदान तसेच इतर फी च्या रक्कमा ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी अॅक्सिस बँक, शाखा सोलापूर येथे नवीन बँक खाते उघडण्यात आले. अॅक्सिस बँकेची अॅग्रीगेटर संस्था PayU यांचेसोबत करार करून त्यांच्या मार्फत ऑनलाईन फी च्या रक्कमा स्विकारण्यात येत आहेत. PayU सोबत झालेल्या करारानुसार नेट बँकिंगमार्फत रक्कम पाठविणाऱ्या १.५०% per Transaction असे चार्जस आकारण्यात येत आहेत.

परीक्षा विभागाने दि.२०/०८/२०१६ रोजीच्या मा. कुलगुरु यांच्या मान्यतेने कळविल्यानुसार Billdesk या अॅग्रीगेटर संस्थेने दि.२९/०६/२०१६ रोजी ऑनलाईन फी स्विकारण्याबाबत सेवा देण्याचा प्रस्ताव व दरपत्रक दिले असून त्यानुसार Net Banking करिता रुपये ६.५० पैसे per Transaction असा दर दिला आहे. सध्या बहिस्थ: विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली असून त्याची फी ची रक्कम अंदाजे रुपये १,५००/- ते ३,०००/- इतकी आहे. त्याकरिता PayU कडून १.५०% प्रमाणे रुपये २३/- ते ४५/- असे चार्जस ची आकारणी होत आहे. तीच प्रक्रिया Billdesk मार्फत दिली असता, ६.५० पैसे इतकी आकारणी झाली असती. यामुळे Net Banking द्वारे फी पाठविणाऱ्या विद्यार्थ्यांवर जादा सेवा शुल्काचा बोजा पडत आहे. तसेच Billdesk नामवंत कंपनी आहे. त्यामुळे सोबत करार करावा अशी शिफारस परीक्षा विभागाने केलेली आहे.

श्री. घागसाहेब अॅक्सिस बँक यांनी PayU संस्था व्यवस्थित सेवा देत नसल्यामुळे Intergration करण्याकरिता खुप अडचणी निर्माण होत आहेत. तसेच PayU संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे असल्यामुळे कागदपत्रे पाठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत असे e-mail द्वारे कळविले आहे.

सबब, उपरोक्त बाबी विचारात घेता Billdesk य अॅग्रीगेटर संस्थेने ऑनलाईन पध्दतीने फी स्विकारण्यासाठी त्यांनी दिलेले दरपत्रकानुसार करार करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रवेश, परीक्षा व इतर फी च्या रकमा ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यासाठी Billdesk या अॅग्रीगेटर संस्थेबरोबर करार करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (७)] विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.२२/०८/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत मान्यतेस्तव सादर.

टिपणी: विद्यापीठ परिसरात करावयाच्या बांधकामाबाबत बांधकाम समितीची बैठक दि.२२/०८/२०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विषय क्र.१ ते ९ व आयत्या वेळेचा विषय क्र.१०(१) सादर करण्यात आले असता, बांधकाम समितीच्या बैठकीतील ठराव क्र.१ ते ९ व ठराव क्र.१०(१) नुसार व्यवस्थापन परिषदेस मान्यतेस्तव शिफारस करण्यात आली आहे.

सबब, विद्यापीठ परिनियम S.339 (f) नुसार दि.२२/०८/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे या कामाकरिता दि.२२/०८/२०१६ रोजीच्या बांधकाम समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतामधील ठराव क्र.२, ३ व ४ मध्ये खालीलप्रमाणे केलेल्या दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	ठराव क्र.	तपशील
१)	२	ठरावातील तिसऱ्या ओळीत "८.२३" ऐवजी "८.२३%" अशी दुरुस्ती करण्यात आली.
२)	३	ठरावातील तिसऱ्या ओळीत "११.०३" ऐवजी "११.०३%" अशी दुरुस्ती करण्यात आली.
३)	४	ठरावातील तिसऱ्या ओळीत "९.७" ऐवजी "९.७%" अशी दुरुस्ती करण्यात आली.

[२ (८)] बहिस्थ अभ्यासक्रमाच्या नापास (रिपीटर) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क निर्धारित करण्याची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या बहिस्थ माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या फ्रेश विद्यार्थ्यांचे शुल्क हे on line payment प्रणाली नुसार घेण्यात येवून त्यांचे प्रवेश व परीक्षा शुल्क आकारण्याची प्रक्रीया सुरु आहे. तथापि या प्रणालीद्वारे बहिस्थ अभ्यासक्रमाच्या (रिपीटर) सेमिस्टर च्या एक किंवा एका पेक्षा विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क आकारण्यात संगणकीय प्रणालीस तांत्रिक अडचण येत असल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क मॅन्युअली घेण्यात येते. सबब, बहिस्थ अभ्यासक्रमाच्या नापास (रिपीटर) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क ही on line payment प्रणाली नुसार आकारण्याकरिता सदरचे शुल्क निर्धारण करावे लागेल. सबब, सदरील विषय मा.परीक्षा मंडळाचे दि.२३/०८/२०१६ च्या बैठकीसमोर ठेवण्यात आला असता सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

"बहिस्थ अभ्यासक्रमाच्या (रिपीटर) सेमिस्टर च्या एक किंवा एका पेक्षा अधिक विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क हे त्या सत्रास फ्रेश विद्यार्थ्यांना आकारण्यात येणाऱ्यार शुल्का एवढे आकारण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात यावी असे ठरले."

उपरोक्त ठरावाप्रमाणे बहिस्थ अभ्यासक्रमाच्या (रिपीटर) सेमिस्टर च्या एक किंवा एका पेक्षा विषयात नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क फ्रेश विद्यार्थ्यांप्रमाणे आकारण्याची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: बहिस्थ अभ्यासक्रमाच्या नापास (रिपीटर) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क निर्धारित करण्याची परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (९)] शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्गत बी. एड., बी. पी. एड. व एम. एड. या अभ्यासक्रमासाठी सत्र ३ व ४ करीता परीक्षा शुल्क आकारण्याची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्गत बी. एड., बी. पी. एड. व एम. एड. हा अभ्यासक्रम शै.वर्ष २०१५-१६ पुर्वी ०१ वर्षाचा (सत्र १ व २) होता. परंतु शै.वर्ष २०१५-१६ पासून उक्त अभ्यासक्रम ०२ वर्षाचा (सत्र १ ते ४) करण्यात आला असून त्याप्रमाणे बी. एड., बी. पी. एड. व एम. एड. या अभ्यासक्रमातील सत्र १ ची परीक्षा ऑक्टो-२०१५ तर सत्र २ ची परीक्षा मार्च २०१६ मध्ये घेण्यात आली आहे व सत्र ३ ची परीक्षा ऑक्टो २०१६ मध्ये घेण्यात येणार आहे.

परीक्षा शुल्क वाढ समितीच्या दि.१६/०७/२०१३ रोजीच्या बैठकीतील ठरावान्वये त्यावेळी शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील बी. एड., बी. पी. एड. व एम. एड. अभ्यासक्रम हे ०१ (सत्र १ व २) वर्षाचे होते त्याप्रमाणे आजतगायत सदरच्या अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क खाली दर्शविलेल्या Group - A प्रमाणे आकारण्यात येत आहेत. परंतु शै. वर्ष २०१५-१६ पासून उक्त अभ्यासक्रम ०२ वर्षाचा (सत्र १ ते ४) करण्यात आला असल्याने सत्र ३ व ४ चे परीक्षा शुल्क किती घ्यावी याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.

Group - A				Group - B			
Sr. No	Examination	Exam Fees	Repeater students Fees	Sr. No	Examination	Exam Fees	Repeater students Fees
1	B. Ed. (Viva-voce/Practical)	390	390	1	B. Ed. (Viva-voce/Practical)		
2	B.Ed. Sem-I	540	270	2	B.Ed. Sem-III		
3	B.Ed. Sem-II	540	270	3	B.Ed. Sem-IV		
4	M.Ed. Sem-I	1560	1560	4	M.Ed. Sem-III		
5	M.Ed. Sem-II	1560	1560	5	M.Ed. Sem-IV		
6	B.P.Ed. Sem-I	840	420	6	B.P.Ed. Sem-III		
7	B.P.Ed. Sem-II	840	420	7	B.P.Ed. Sem-IV		

सबब, Group - B मधील अ.क्र.१ ते ७ च्या अभ्यासक्रमातील सत्र ३ व ४ चे परीक्षा शुल्क निर्धारित करण्याची बाब दि.२३/०८/२०१६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आली होती. सदर बैठकीत खीलप्रमाणे ठराव झाला आहे.

उपरोक्त शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्गत बी. एड., बी.पी.एड. व एम. एड. ह्या अभ्यासक्रमासाठी सत्र १ करीताचे परीक्षा शुल्क सत्र ३ साठी व सत्र २ करीताचे परीक्षा शुल्क सत्र ४ साठी निर्धारित करण्याची शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात आली.

उपरोक्तप्रमाणे परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्गत बी. एड., बी.पी.एड. व एम. एड. या अभ्यासक्रमासाठी सत्र ३ व ४ करीता परीक्षा शुल्क आकारण्याबाबत परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (१०)] MSW या कोर्स करिता उत्तरपत्रिका तपासणी, मॉडरेशन, व Viva Voce & Field Work मानधन देण्याबाबतची परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: डॉ. इंदिरा चौधरी अध्यक्ष समाजकार्य अस्थाई अभ्यास मंडळ यांनी समाज कार्य उत्तरपत्रिका मूल्यमापन, मॉडरेशन व Viva Voce & Field Work बाबत दिलेले मानधन वाढ बाबते यांचे पत्र

सदर पत्रामध्ये MSW या कोर्स करिता उत्तर पत्रिका तपासणी, मॉडरेशन व Viva Voce & Field Work करिता खालील दर्शविलेल्या तक्तामधील कॉलम नं.४ प्रमाणे मानधन वाढ मागणी केलेली आहे.

अ.क्र.	कोर्स -एम. एस. डब्लू (MSW)	सध्या देण्यात येणारी मानधनाची रक्कम	मागणी केलेली रक्कम	व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस
१	२	३	४	
१	उत्तरपत्रिका तपासणी	९/-	१५/-	
२.१	मॉडरेशन - ७० मार्काचे पेपर १ ते ५० करिता (Handling Charges)	१२५/-	२००/-	
२.२	७० मार्काचे ५१ ते १०० पेपर करिता (Handling Charges)	२५०/-	४००/-	
२.३	Moderation charges per Answerbook	०९/-	२०/-	
३	Project Report Viva Voce / Field work (Per Students Rs. १७) (minimum for २० Students)	१७/- --	६०/- ५००	

सध्या देत असलेल्या मानधन वाढ करण्याकरिता वरील कॉलम नं.४ प्रमाणे केलेली मागणी सदरील विषय परीक्षा मंडळाच्या दि.२३/०८/२०१६ च्या बैठकीसमोर ठेवण्यात आला असता सदर विषयावर खालीलप्रमाणे ठराव झालेला आहे.

अ.क्र.	कोर्स -एम. एस. डब्लू (MSW)	सध्या देण्यात येणारी मानधनाची रक्कम	मागणी केलेली रक्कम	व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस
१	२	३	४	५
१	उत्तरपत्रिका तपासणी	९/-	१५/-	१२/-
२.१	मॉडरेशन - ७० मार्काचे पेपर १ ते ५० करिता (Handling Charges)	१२५/-	२००/-	१२५/-
२.२	७० मार्काचे ५१ ते १०० पेपर करिता (Handling Charges)	२५०/-	४००/-	२५०/-
२.३	Moderation charges per Answerbook	०९/-	२०/-	१२/-
३	Project Report Viva Voce / Field work (Per Students Rs. १७) (minimum for २० Students)	१७/- --	६०/- ५००	२५/- (Per Students) ५००/- for minimum २० Students

MSW या कोर्सकरिता उत्तरपत्रिका तपासणी, मॉडरेशन व Viva Voce & Field work करिता उपरोक्तप्रमाणे मानधन देणे व Viva Voce & Field work करिता मार्च / एप्रिल २०१७ पासून प्रत्येक सेमिस्टरकरिता अतिरिक्त रु.३००/- शुल्क आकारावे अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेस करण्यात येत आहे.

सबब, परीक्षा मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: MSW या कोर्स करिता उत्तरपत्रिका तपासणी, मॉडरेशन, व Viva Voce & Field Work साठी मानधन देण्याबाबत परीक्षा मंडळाने केलेली शिफारस स्विकारुन सर्वांनुमते मान्यता देण्यात आली.

[२ (११)] विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहासाठी डिझेल जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने अँक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि. पुणे यांच्याकडून खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठास राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातर्गत डिझेल जनरेटर खरेदीकरिता ₹८,००,०००/- लाख रुपये मंजूर झालेले आहे. सदर डिझेल जनरेटर हे रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये खरेदी करावयाचे असल्याने सदर डिझेल जनरेटर खरेदी करण्याकरिता अंदाजे ₹८,००,०००/- खर्च अपेक्षित आहे.

तसेच संगणकशास्त्र संकुलासाठी जनरेटर खरेदी करण्यासाठी प्रा. एल. पी. देशमुख, डॉ. ए. ए. घनवट, डॉ. आर. एस. मेंते या त्रिसदस्यीय समितीने खालील Description चे जनरेटर खरेदी करण्याची शिफारस केलेली असल्याने सदर जनरेटर Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याकडून रेट कॉन्ट्रॅक्टमधून खरेदी करण्यास दि.१५ जून, २०१६ रोजीच्या खरेदी समितीने मान्यता दिलेली आहे.

Sr.NO.	Description
1)	Name of the instrument: Kirloskar Green? KOEL Green by Kirloskar Oil Engines Ltd., / KG 1-82.5 ws Technical Specification: High Rating DG Set, Three Phase, 415 V with AMF Control Panel Type of Governor Mechanical Rating of DG Set: 82.5 KVA Along with: Installation and Commissioning of Higher rating DG Set with AMF Control Panel

उपरोक्त बाब विचारात घेता मुलींच्या वसतिगृहासाठी संगणकशास्त्र संकुलास खरेदी केल्याप्रमाणेच उपरोक्त Description असलेला जनरेटर Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याकडून Rate Contract मधून Item No.३४ and ६३ Model No.८२.५ KVA Generator Set १ नंग ₹७,४६,२४७/- इतक्या रक्कमेस खरेदी करण्यास दि.०२ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या खरेदी समितीने व दि.११ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीने केलेली शिफारशीस दि.१६ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे.

तसेच मा. कुलगुरुमहोदय, वित्त व लेखा अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार आणि अँक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि., पुणे यांनी दि.२२ ऑगस्ट, २०१६ रोजीच्या पत्रान्वये वरील Specification चे जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांनी दिलेल्या ₹७,४६,२४७/- रक्कमेपेक्षा ₹१३,८४८/- रुपयांनी कमी ₹७,३२,३९९/- इतक्या रक्कमेस देण्याची तयारी दर्शविली आहे.

सबब, सदर जनरेटर हा Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने अँक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि., पुणे यांच्याकडून खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहासाठी डिझेल जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने अँक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि., पुणे यांच्याकडून ₹७,३२,३९९/- इतक्या किंमतीस खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[२ (१२)] विद्यापीठातील व्ही. आय. पी. अतिथीगृहासाठी डिझेल जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने ॲक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि. पुणे यांच्याकडून खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठास यु. जी. सी. XII Plan General Development Assistance Scheme (UGC) अंतर्गत डिझेल जनरेटर हे रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये खरेदी करावयाचे असल्याने सदर डिझेल जनरेटर खरेदी करणेकरीता अंदाजे ₹८,००,०००/- लाख रुपये खर्चास व सदरची जनरेटरची खरेदी ही ₹२५,०००/- रुपयावरील असल्याने त्यासाठी प्रा. आर. एस. हेगडी व डॉ. व्ही. बी. पाटील यांची तांत्रिक समिती मा. कुलगुरुसो यांनी दि. १६ जुलै २०१६ नियुक्त केलेली होती, तथापि संगणकशास्त्र संकुलासाठी जनरेटर खरेदी करणेसाठी प्रा. एल. पी. देशमुख, डॉ. ए. ए. घनवट, डॉ. आर. एस. मेंते या त्रिसदस्यीय समितीने खालील Description चे जनरेटर खरेदी करणेची शिफारस केलेली असल्याने सदर जनरेटर Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांचेकडून रेट कॉन्ट्रॅक्ट मधून खरेदी करण्यास दि. १५ जून २०१६ रोजीच्या खरेदी समितीने मान्यता दिलेली आहे.

Sr.NO.	Description
1)	Name of the instrument: Kirloskar Green / KOEL Green by Kirloskar Oil Engines Ltd.,/KG 1- 82.5 WS Technical Specification: High Rating DG Set, Three Phase, 415 V with AMF Control Panel Type of Governor: Mechanical Rating of DG Set: 82.5 KVA Along with: Installation and Commissioning of Higher rating DG Set with AMF Control Panel

उपरोक्त बाब विचारात घेता व्ही.आय.पी. अतिथीगृहासाठी संगणकशास्त्र संकुलास खरेदी केल्याप्रमाणेच उपरोक्त Description असलेला जनरेटर Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांचेकडून Rate Contract मधून Item No. ३४ and ६३ Model No. ८२.५ KVA Generator Set १ नग ₹७,४६,२४७/- इतक्या रकमेस खरेदी करण्यास दि.२ ऑगस्ट २०१६ रोजीच्या खरेदी समितीने व दि.१९ ऑगस्ट २०१६ रोजीच्या वित्त व लेखा समितीने केलेल्या शिफारशीस दि.१६ ऑगस्ट २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे.

तसेच मा. कुलगुरुमहोदय, वित्त व लेखाधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार अणि ॲक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि. पुणे यांनी दि.२२ ऑगस्ट २०१६ रोजीच्या पत्रान्वये वरील Specification चे जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांनी दिलेल्या ₹७,४६,२४७/- रकमेपेक्षा ₹१३,८४८/- रुपयांनी कमी ₹७,३२,३९९/- इतक्या रकमेस देण्याची तयारी दर्शविली आहे.

सबब सदर जनरेटर हा Directorate General of Supplies & Disposals, Govt. Of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने ॲक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि. पुणे यांच्याकडून खरेदी करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठातील व्ही. आय. पी. अतिथीगृहासाठी डिझेल जनरेटर हे Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India, New Delhi यांच्याऐवजी कमी दराने ॲक्युरेट पॉवरटेक इंडिया प्रा. लि. पुणे यांच्याकडून ₹७,३२,३९९/- इतक्या किंमतीस खरेदी करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद